

मराठी भाषा विभाग व अधिपत्याखालील कार्यालयांकडून आयोजित करण्यात येणा-या विविध कार्यक्रमांच्या / समारंभांच्या वेळी मान्यवर व्यक्तींचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्या ऐवजी पुस्तक भेट देऊन करण्याबाबत.....

महाराष्ट्र शासन

मराठी भाषा विभाग

शासन परिपत्रक क्रमांक: वाप्रेदि २०१५/प्र.क्र. ८९ /२०१५/भाषा -३

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२

तारीख: १५ ऑक्टोबर, २०१५.

वाचा : या विभागाचे शासन परिपत्रक समक्रमांक दि.१४ ऑक्टोबर, २०१५

डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने त्यांचा दि. १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. वाचन संस्कृतीच्या संवर्धनासाठी तसेच मराठी भाषा व साहित्य वृद्धीगत करण्याच्या दृष्टीने यापुढे विभागाच्या अधिपत्याखालील सर्व कार्यालयांकडून आयोजित करण्यात येणा-या विविध कार्यक्रमांच्या/समारंभांच्या वेळी मान्यवर व्यक्तींचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्या ऐवजी “पुस्तक भेट” देऊन करण्यात यावे.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०१५१०१६११०२०९३०३३ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(अपर्णा अ.गावडे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १.मा.मंत्री (मराठी भाषा) यांचे विशेष कार्यकारी अधिकारी, मंत्रालय, मुंबई,
२. भाषा संचालक, भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई
- ३.सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई
४. सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ,
- ५.प्रशासकीय अधिकारी, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई,
६. निवड नस्ती / भाषा -३